



Ref/No/HDFCAMC/SE/2023-24/28

Date – June 1, 2023

National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, Plot C/1, Block G, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai – 400051. Kind Attn: Head – Listing Department	BSE Limited Sir PJ Towers, Dalal Street, Mumbai – 400001 Kind Attn: Sr. General Manager – DCS Listing Department
---	---

Dear Sir / Madam,

Sub: Copy of Notice published in newspapers – 24th Annual General Meeting to be held on June 26, 2023 through Video Conferencing (VC) / Other Audio-Visual Means (OVAM)

Pursuant to provisions of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and in compliance with Ministry of Corporate Affairs Circular No. 20/2020 dated May 5, 2020 read with Circular No. 10/2022 dated December 28, 2022, please find enclosed herewith copies of newspaper advertisement containing the notice published by the Company with regard to captioned subject.

The said newspaper advertisements are also available on website of the Company, www.hdfcfund.com

This is for your information and records.

Thanking you,

Yours faithfully,

For HDFC Asset Management Company Limited

**Sylvia Furtado
Company Secretary**

Encl: a/a

HDFC Asset Management Company Limited

CIN: L65991MH1999PLC123027

Registered Office : "HDFC House", 2ndFloor, H.T. Parekh Marg, 165-166, Backbay Reclamation, Churchgate, Mumbai-400 020
Tel.: 022 - 6631 6333 Fax: 022 - 6658 0203 Website: www.hdfcfund.com email: shareholders.relations@hdfcfund.com

Balmer Lawrie & Co. Ltd.
(A Government of India Enterprise)
Regd. Office: 21, N. S. Road, Kolkata - 700 001
Phone: 22223299, e-mail: sharma.bhaskar@balmerlawrie.com
CIN: L16492WB1940000333, Website: www.balmerlawrie.com

TENDER NOTICE FOR LEGAL COMPLIANCE AUDIT
Balmer Lawrie invites online bids from experienced bidders for Legal Compliance Audit. Interested bidders to download tender from website. Last date of submission is 25.05.2023. Any amendment / corrigendum to be hosted on the Company's website.

KANSAI PAINTS NEROLAC
KANSAI NEROLAC PAINTS LIMITED
Registered Office: Nerolac House, Ganpatrao Kadam Marg, Lower Parel, Mumbai - 400 013, Maharashtra
Tel.: +91-224092500 / 40920501, Website: www.nerolac.com
Investor Relations E-Mail ID: investor@nerolac.com
CIN: L2420MH1920PLC000825

NOTICE TO SHAREHOLDERS WITH RESPECT TO 103RD ANNUAL GENERAL MEETING
NOTICE is hereby given that the 103rd Annual General Meeting ("AGM") of the Company will be held on Monday, 26th June 2023 at 11 a.m. (IST) through Video Conferencing ("VC") or Other Audio Visual Means ("OAVM"), to transact the business set out in the Notice of the AGM which will be circulated for convening the AGM. In compliance with the Circular No. 10/2022 dated 28th December, 2022 read with Circular No. 14/2020 dated 8th April, 2020, 17/2020 dated 13th April, 2020, 20/2020 dated 5th May, 2020, 02/2021 dated 13th January, 2021, 21/2021 dated 14th December, 2021 and all other relevant Circulars ("MCA Circulars") issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and Circular No. SEBI/HO/CFD/PoD-2/P/C/19/2023/4 dated 5th January, 2023 ("SEBI Circulars") issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI") and relevant provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations"), the AGM will be held through the physical presence of Shareholders at a common venue. The instructions for attending the AGM are provided in the Notice of the AGM and attendance of the Shareholders attending the AGM through VC/OAVM will be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act.

The Notice of the AGM along with the Annual Report for the financial year 2022-23 ("Annual Report") is being sent by electronic mode to those Shareholders whose email addresses are registered with the Company's Depository Participant(s) in accordance with the MCA Circulars and SEBI Circulars. The Notice of the AGM and Annual Report will also be available on the website of the Company at www.nerolac.com and websites of BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com. The Company is providing facility of remote voting as well as e-voting on the date of AGM to its Members in respect of the business to be transacted at the AGM, by electronic means. The Company has entered into an agreement with National Securities Depository Limited ("NSDL") for facilitating voting through electronic means to the Shareholders. The instructions for e-voting are provided in the Notice of the AGM. Shareholders whose e-mail IDs are already registered with the Company Depository Participant(s), may follow the instructions for e-voting as provided in the Notice of the AGM. Shareholders who are holding shares in physical form or whose e-mail IDs are not registered with the Company Depository Participant(s), may follow the instructions for the process for procuring User ID and Password and registration of e-mail IDs for e-voting at the AGM:

1. If your e-mail address is not registered with the Depository Participant(s) (Shareholder(s) in physical form) or your e-mail ID is not registered in physical form, you may register on or before Friday, 16th June, 2023 to receive the Notice of the AGM along with the Annual Report by completing the process as under:
 - a. Visit the link https://dip.lk2pl.com/EmailReg/Email_Register.html.
 - b. Select the name of the Company "Kansai Nerolac Paints Limited" from dropdown.
 - c. Enter details in respective fields such as DP ID and Client ID (if shares held in physical form), Shareholder name, PAN, mobile no. and e-mail ID.
 - d. System will send One Time Password ("OTP") on mobile no. and e-mail ID.
 - e. Enter OTP received on mobile no. and e-mail ID.
 - f. Click on submit button.
 - g. System will then send the recording of the e-mail address for receiving Notice of the AGM along with Annual Report.
2. In case shares are held in physical mode, please provide folio no., name of shareholder, scanned copy of share certificate (front and back), PAN (self attested scanned copy of PAN card), AADHAR (self attested scanned copy of Aadhar Card) by email to evoting@nsl.com for procuring the User ID and Password for e-voting.
3. In case shares are held in demat mode, please provide DP ID and Client ID (16 digit DP ID + Client ID or 16 digit beneficiary ID), name, client master or copy of Consolidated Account statement, PAN (self attested scanned copy of PAN card), AADHAR (self attested scanned copy of Aadhar Card) to evoting@nsl.com for procuring the User ID and Password for e-voting. If you are an individual shareholder holding securities in demat mode, you are requested to refer to the login method explained at para 1(A) mentioned in the Notice of the AGM. Login method for e-voting and joining virtual meeting for individual shareholder holding securities in demat mode.

The Board has recommended a dividend of 27% (Rs. 2.70 per share) for the financial year ended 31st March, 2023, as compared to the dividend of 22% (Rs. 2.25 per share) for the financial year ended 31st March, 2022. The dividend, if declared, will be payable on or after Friday, 30th June, 2023, to those Members whose names are registered in the Register of Members of the Company as on Thursday, 25th May, 2023 and to the beneficiary holders as per the beneficiary list as on Thursday, 25th May, 2023 provided by the depositories, subject to deduction of tax at source, where applicable. The Company provides the facility to the Shareholders for remittance of Dividend directly in electronic mode through National Automated Clearing House (NACH). Shareholders holding shares in physical form and desirous of availing this facility of electronic mode are requested to provide their latest bank account details (Core Banking Solutions Enabled Account Number, 9 digit MICR and 11 digit IFSC Code) along with their folio number, to the Company or the Registrar & Share Transfer Agents of the Company i.e. TSC Consultants Private Limited. Shareholders holding shares in dematerialized form are requested to provide the said details to their respective Depository Participant(s). In case the Company is unable to pay the dividend to any shareholder by the electronic mode, due to non-availability of their latest bank account details, the Company shall dispatch the dividend warrant/ cheque to such shareholder by post.

For KANSAI NEROLAC PAINTS LIMITED
Sd/-
Place: Mumbai Date: 31st May 2023
G. T. Govindrajaram
Company Secretary

OLYMPIC OIL INDUSTRIES LTD
CIN: L15141MH1989PL022912
Regd. Office: 709, C Wing, One BKC, Near Indian Oil Petrol Pump, G Block, BKC, Bandra (East), Mumbai - 400051
Email: olympicoil@oily.com, www.olympicoil.com Tel: 022-6249 4464 Fax: 022-265 00906

EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & YEAR ENDED MARCH 31, 2023
(In Lakhs except EPS)

Particulars	Quarter ended			Year ended		
	31.03.2023 (Audited)	31.03.2022 (Audited)	31.03.2021 (Audited)	31.03.2023 (Audited)	31.03.2022 (Audited)	31.03.2021 (Audited)
Total Income from operations (net)	0.69	2.12	0.44	-	-	-
Net Profit / (Loss) from ordinary activities after tax	(8.22)	(44.82)	(7.16)	-	-	-
Net Profit / (Loss) for the period after tax (after Extraordinary items)	(8.22)	(44.82)	(7.16)	-	-	-
Equity Share Capital	285.40	285.40	285.40	-	-	-
Reserves (including Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	-	(2476.56)	-	-	-	-
Earnings Per Share (before extraordinary items) (of Rs. 10/- each)						
Basic:	(0.37)	(1.65)	(0.25)	-	-	-
Diluted:	(0.37)	(1.65)	(0.25)	-	-	-
Earnings Per Share (After extraordinary items) (of Rs. 10/- each)						
Basic:	(0.37)	(1.65)	(0.25)	-	-	-
Diluted:	(0.37)	(1.65)	(0.25)	-	-	-

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly and Annual Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and Annual Financial Results are available on the website of BSE Limited at www.bseindia.com and on website of the Company at www.olympicoil.com.

For Olympic Oil Industries Limited
Nipun Verma
Whole-time Director
Date: 30th May, 2023 DIN: 02923423

PRIME FOCUS
Registered Office: Prime Focus House, Linking Road, Opp. Oil Bank, Khar West, Mumbai - 400 052
Phone: 022-47155000 Fax: 022-47155001 Website: www.primofocus.com
Corporate Identity Number (CIN): L2510MH19791C109881

AUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2023
(In Lakhs)

Sr. No.	Particulars	Quarter ended			Year ended		
		31.03.2023 (Audited)	31.03.2022 (Unaudited)	31.03.2021 (Unaudited)	31.03.2023 (Audited)	31.03.2022 (Unaudited)	31.03.2021 (Unaudited)
1	Total Income from operations (net)	143,548.49	1,09,592.52	1,09,868.49	4,64,425.85	3,38,590.97	-
2	Net Profit / (Loss) for the year (before tax, exceptional items)	24,266.64	6,927.69	12,230.11	36,617.64	8,824.78	-
3	Net Profit / (Loss) for the year after tax (after exceptional items)	24,266.64	6,927.69	(3,110.46)	30,513.46	(8,226.75)	-
4	Net Profit / (Loss) for the year after tax (after exceptional items)	19,047.13	4,186.13	(8,898.47)	19,440.09	(17,389.30)	-
5	Total Comprehensive Income for the year	19,047.13	3,944.32	(6,779.89)	19,440.09	(17,144.92)	-
6	Equity share capital	2,995.37	2,995.37	2,995.37	2,995.37	2,995.37	-
7	Reserves (including revaluation reserve) as shown in the audited balance sheet of the previous year	-	-	-	(477.08)	(4,611.02)	-
8	Earnings per share (before exceptional items) (net of tax) (of ₹ 1 each) (Not Annualised)						
9	Earnings per share (after exceptional items) (of ₹ 1 each) (Not Annualised)						
	(a) Basic (₹)	6.36	1.40	2.12	8.50	0.22	-
	(b) Diluted (₹)	6.24	1.37	2.08	8.35	0.22	-
	(c) Diluted (₹)	6.24	1.37	2.08	8.35	0.22	-

Key numbers of Standalone Financial Results (In Lakhs)

Sr. No.	Particulars	Quarter ended			Year ended		
		31.03.2023 (Audited)	31.03.2022 (Unaudited)	31.03.2021 (Unaudited)	31.03.2023 (Audited)	31.03.2022 (Unaudited)	31.03.2021 (Unaudited)
1	Turnover (net sales)	94.25	724.04	2,855.53	4,074.21	10,251.34	-
2	Profit / (Loss) before tax	(176.87)	(288.10)	2,915.89	(1,391.50)	20,098.44	-
3	Profit / (Loss) after tax	(1,292.25)	(288.10)	2,915.89	(2,443.02)	20,098.44	-

1. The above is an extract of detailed format of quarterly and annual financial results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI Listing Obligations and Disclosure Requirements, 2015. The full format of the quarterly and annual financial results are available on the Stock Exchange website www.bseindia.com and also on company website www.primofocus.com.

2. The above Financial Results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on May 30, 2023.

For Prime Focus Limited
Naresh Malhotra
Chairman and Whole-time Director - DIN: 03049587
Date: May 30, 2023

RANA SUGAR CHANDIGARH
Registered Office: SCO 49-50, Sector 8-C, Medhys Marg, Chandigarh - 160039
Telephone: (0172)2540027, 2541974, 2541904 Website: www.ranasugars.com
Website: www.ranasugars.com, CIN: L1332CH1991PL01319370

Extract of Statement of Audited Financial Results for the Year/Quarter ended March 31, 2023 (Rs. In Lakhs)

Sr. No.	Particulars	3 Months ended			Year ended		
		31-03-2023 (Audited)	31-03-2022 (Audited)	31-03-2021 (Audited)	31-03-2023 (Audited)	31-03-2022 (Audited)	31-03-2021 (Audited)
1.	Total Income from Operations (Net)	419,624.41	4,881,243.39	1,627,248.23	14,002,915.26	-	-
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax and Exceptional Items)	4,771.60	40,38.39	8,247.64	12,519.26	-	-
3.	Net Profit / (Loss) for the period before Tax (After Exceptional Items)	4,771.60	40,38.37	8,247.64	16,901.91	-	-
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional Items)	4,538.96	1,688.25	6,339.61	8,521.49	-	-
5.	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/Loss for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	4,538.91	1,688.86	6,342.16	8,590.85	-	-
6.	Equity Share Capital	1,553.95	1,553.95	1,553.95	1,553.95	-	-
7.	Other Equity	0.00	0.00	3,588.73	2,944.55	-	-
8.	Earnings Per Share (of Rs.10/-each) (Not Annualised)/Before Exceptional Items						
	-Basic	2.95	1.08	4.13	6.60	-	-
	-Diluted	2.95	1.08	4.13	6.60	-	-
9.	Earnings Per Share (of Rs.10/-each) (Not Annualised)/After Exceptional Items						
	-Basic	2.95	1.08	4.13	5.55	-	-
	-Diluted	2.95	1.08	4.13	5.55	-	-

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Audited Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI Listing and Other Disclosure Requirements (Regulations, 2015). The full format of the Quarterly/Annual Audited Financial Results are available on the Stock Exchange website www.bseindia.com and also on company website www.ranasugars.com.

For Rana Sugars Limited
Rana Veer Parag Singh
Whole-time Director
Date: 30.05.2023

Pfizer LIMITED
CIN: L24231MH1950PL008611
The Capital, 1802/1901, Plot No. C - 70, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai 400 051
Tel: +91 22 6693 2000 Fax: +91 22 2654 0274
Website: www.pfizerindia.com E-mail ID: contactus.india@pfizer.com

NOTICE
Notice is hereby given that pursuant to Section 201 (2) of the Companies Act, 2013 ("the Act") the Company proposes to make an application to the Central Government seeking approval under Section 196 and other applicable provisions, if any, of the Act for appointment of Ms. Meenakshi Nevatia (DIN: 08235844) as Managing Director of the Company, for a period of 5 (five) years w.e.f. April 3, 2023 on such remuneration, terms and conditions as approved by the Board of Directors on February 9, 2023 and by the members of the Company by way of postal ballot on May 27, 2023.

Ms. Meenakshi Nevatia is a Non - Resident Indian (British National) and Overseas Citizens of India ("OCI") Cardholder. Accordingly, her appointment as the Managing Director of the Company is subject to approval of the Central Government.

By Order of the Board of Directors
Sd/-
Pragat Nair
Director - Corporate Services & Company Secretary
Membership No. ACS 19267

Place: Mumbai
Date: June 1, 2023

HDFC ASSET MANAGEMENT COMPANY LIMITED
CIN: L65991MH1999PLC123027
Registered Office: HDFC House, 2nd Floor, H.T. Park Road, 165-166, Backbay Reclamation, Churnage, Mumbai - 400 020. Phone: 022 6861 8833 & Fax: 022 6858 0203
E-mail: shareholders.relations@hdfcaml.com & Website: www.hdfcaml.com

NOTICE AND INFORMATION REGARDING 24th ANNUAL GENERAL MEETING
NOTICE is hereby given that the 24th Annual General Meeting (AGM) of the Members of HDFC Asset Management Company Limited ("the Company") would be held on Monday, June 26, 2023 at 3.00 p.m. (IST) through Video Conferencing (VC) / Other Audio Video Means (OAVM), in compliance with General Circular Nos. 14/2020, 17/2020, 20/2020, 21/2021, 2/2022 and 10/2022 dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020, December 14, 2020, May 5, 2022 and December 28, 2022 respectively, issued by the Ministry of Corporate Affairs (MCA Circulars), other applicable provisions of the Companies Act, 2013 (the Act) and the Rules made thereunder and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (Listing Regulations).

- 1. Dispatch of Annual Report:**
Members may note that the Annual Report of the Company for the Financial Year 2022-23 along with Notice convening the AGM will be sent only through email to all those Members whose email address are registered with the Company or with their respective Depository Participant(s) (DP), in accordance with the MCA Circulars and Listing Regulations. The AGM Notice and the Annual Report will also be made available at:
(i) Company's website at www.hdfcaml.com
(ii) Websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited - www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited - www.nseindia.com
(iii) Website of Registrar and Share Transfer Agent of the Company, M/s. KFintech Technologies Limited (Formerly known as KFintech Technologies Private Limited) (KFintech) at <https://evoting.kfintech.com>
- 2. Manner of registering / updating email addresses:**
Members holding shares in physical form and who have not yet registered / updated their email address are requested to promptly notify in writing Form ISR - 1 along with the supporting documents for registering / updating the same with Kfintech at Selenium Building, Tower-B, Plot No. 31 & 32, Financial District, Nanakramguda, Serilingampally Mandal, Hyderabad - 500 032, Telangana or by email to enwardr.is@kfintech.com from their registered email ID. Members holding shares in dematerialized mode and who have not yet registered / updated their email address are requested to get their email address registered / updated with their respective DP.
- 3. Manner of casting vote through e-voting:**
The instructions for attending the meeting through VC / OAVM and the manner of voting are provided in the Notice convening the AGM. The AGM Notice contains detailed instructions for casting votes through e-voting for members holding shares in physical form / dematerialized mode and for those members who have not registered their email addresses either with the Company or the respective DPs. Please note that Members who have not cast their vote through remote e-voting shall be eligible to cast their vote through e-voting system available during the AGM.
- 4. Dividend:**
Members are requested to note that a dividend of Rs. 48/- per equity share has been recommended by the Board of Directors for the financial year ended March 31, 2023, subject to the approval of the members at the AGM. The dividend, if approved by the members, will be paid from the day after the AGM scheduled on June 26, 2023. Pursuant to Regulation 42 and other applicable provisions of the Listing Regulations, the Record Date, for the purpose of ascertaining the entitlement of the shareholders to the dividend of Rs. 48/- per equity share of face value of Rs. 5/- each, is Friday, June 9, 2023.
Members are also requested to note that as per the Income-tax Act, 1961 ("Act") as amended by the Finance Act, 2023, dividend income will be taxable in the hands of shareholders and the company is required to deduct tax at source ("TDS") from dividend paid to shareholders at the prescribed rates. Further details on TDS on dividend are provided on the Company's website at <https://www.hdfcaml.com/about-us/governance/dividend>.
- 5. Manner of registering mandate for receiving dividend electronically:**
Members holding shares in physical form and who are yet to register / update their bank account details for electronic receipt of dividend amount directly into their bank accounts are requested to submit Form ISR - 1 along with the supporting documents to Kfintech for updation of bank details. The format of Form ISR - 1 is available on the Company's website at <https://www.hdfcaml.com/information/forms-physical-shareholders>.
Members holding shares in dematerialized mode are requested to get their bank account details registered / updated with their respective DP, with whom they maintain their demat accounts.

In case of any query with regard to registration / updation of email address or bank account details or matters related to TDS on dividend, members may contact the Company by sending an email at shareholders.relations@hdfcaml.com or KFintech at enwardr.is@kfintech.com.

For HDFC Asset Management Company Limited
Sd/-
Sylvia Furtado
Company Secretary
ACS: 19796

Place: Mumbai
Date: May 31, 2023

VISMAYA DEVELOPERS PRIVATE LIMITED
Corporate Identity Number: U45300KA2017PC09838
Regd. Office: No. 24, Langford Gardens, Richmond Town, Bangalore - 560 025

Statement of Audited Financial Results for the Quarter and Year Ended March 31, 2023
(Amount in Rs. Lakhs)

Sr. No.	Particulars	Quarter ended			Year ended		
		31.03.2023 (Audited)	31.03.2022 (Unaudited)	31.03.2021 (Unaudited)	31.03.2023 (Audited)	31.03.2022 (Unaudited)	31.03.2021 (Unaudited)
1.	Total Income from Operations	-	-	-	600.00	-	-
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and Extraordinary Items)	(6.93)	(193.51)	(5.07)	(204.98)	(186)	-
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and Extraordinary Items)	(6.93)	(193.51)	(5.07)	(204.98)	(186)	-
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and Extraordinary Items)	(6.93)	(193.51)	(5.07)	(204.98)	(186.05)	-
5.	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/Loss for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	(6.93)	(193.51)	(5.07)	(204.98)	(186.05)	-
6.	Equity Share Capital	4.00	4.00	4.00	4.00	4.00	-
7.	Reserves (including Revaluation Reserve)	-	-	-	-	-	-
8.	Securities Premium Account	-	-	-	-	-	-
9.	Net worth	(27.86)	(411.67)	(784.19)	(421.85)	(784.19)	-
10.	Paid up Debt Capital	4,320.73	4,469.61	4,172.60	4,320.73	4,172.60	-
11.	Outstanding Redeemable Preference Shares	-	-	-	-	-	-
12.	Debt Equity Ratio	(65.19)	(88.75)	(116.52)	(65.19)	(116.52)	-
13.	Earnings Per Share (face value of Rs.10/- each) (for continuing and discontinued operations):						
	1. Basic:	(24.82)	(463.77)	(12.99)	(612.45)	(479.13)	-
	2. Diluted:	-	-	-	-	-	-
14.	Capital Redemption Reserve	-	-	-	-	-	-
15.	Debiture Redemption Reserve	-	-	-	-	-	-
16.	Debt Service Coverage Ratio	0.00	(0.19)	(0.00)	(0.23)	0.04	-
17.	Interest Service Coverage Ratio	0.00	(0.19)	(0.00)	(0.23)	0.04	-

Note: (a) The above is an extract of the detailed format of quarterly and financial year ended results filed with the Bombay Stock Exchange under Regulation 52 of the Listing Regulations. The full format of the quarterly and financial year ended results are available on the website of the Bombay Stock Exchange and on the other items referred in regulation 52 (4) of the Listing Regulations, pertinent disclosures have been made to the Bombay Stock Exchange and can be accessed on the website of BSE - www.bseindia.com.

For VISMAYA DEVELOPERS PRIVATE LIMITED
Sd/- Nishay Jayashankar, Director, DIN: 83582487

SHIVAKAR DEVELOPERS PRIVATE LIMITED
Corporate Identity Number: U45300KA2017PC09838
Regd. Office: No. 24, Langford Gardens, Richmond Town, Bangalore - 560 025

Statement of Audited Financial Results for the Quarter and Year Ended March 31, 2023
(Amount in Rs. Lakhs)

Sr. No.	Particulars	Quarter ended			Year ended		
		31.03.2023 (Audited)	31.03.2022 (Unaudited)	31.03.2021 (Unaudited)	31.03.2023 (Audited)	31.03.2022 (Unaudited)	31.03.2021 (Unaudited)

